

Extraordinary Together

August 12, 2021

The Listing Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort, Mumbai 400 001 BSE Scrip Code Equity: 505537 Preference: 717503 The Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 **NSE Symbol: ZEEL EQ** : **ZEEL P2**

Dear Sirs,

Sub: Newspaper Publication pertaining to information regarding 39th Annual General Meeting to be held through video conferencing/other audio visual means, Notice of record date & dividend

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of newspaper advertisement published on August 12, 2021 in Business Standard and Navashakti with respect to information regarding 39th Annual General Meeting to be held through video conferencing/other audio visual means, Notice of record date & dividend

Request you to take the same on your record and acknowledge receipt.

Thanking you,

Yours faithfully, For Zee Entertainment Enterprises Limited

Ashish Agarwal Chief Compliance Officer & Company Secretary FCS6669

Encl: As above

Zee Entertainment Enterprises Limited

Regd. Office : 18th Floor, A-Wing, Marathon Futurex, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, India P: +91 22 7106 1234 | F: +91 22 2300 2107 | CIN: L92132MH1982PLC028767 | www.zee.com

(ຊີ) **pnb** Housing

inance Limited Ghar Ki Baat

legd. Office : 9th Floor, Antriksh Bhawan, 22, K.G. Marg, New Delhi-1100 CIN : L65922DL1988PLC033856, Phone: 1800 120 8800 (011-23555206) lew Delhi-110001 NOTICE OF THE 33rd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO VISUAL

MEANS AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 33st Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday, September 03, 2021 at 3.00 p.m. (IST) through Video Conference ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") (hereinafter referred Video Conference (VC)/Other Audio Visual Means (OAVM) (nereinater referred as "VC") to transact the business items as set out in the Notice of the AGM in accordance with Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 (referred as "MCA Circulars") and SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI circular no. SEB/HO/CFD/CMD/CHD/2020/19 dated may 12, 2020 and SEB circlular no. SEB/HO/CFD/CMD/CH/P2020/11 dated January 15, 2021 ("SEB Circulars") and all other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"). The Company has sent/dispatched the Notice of AGM and Annual Report for FY 2020-21 on Wednesday, August 11, 2021 only through electronic mode to Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent / Depositories in accordance with the aforesaid circulars. The AGM Notice and Annual Report for FY 2020-21 is available and can be downloaded from the Company website www.phb/nousing.com and website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and National Securities Depository Limited ("NSDL") www.evoting.nsdl.com.

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the Listing Regulations, the Members are provided with the facility to cast their votes on resolutions set forth in the Notice of the AGM using remote e-voting and e-voting at the AGM (collectively referred as "electronic voting") provided by NSDL. The complete details for casting votes through electronic voting are given in the Notice of the AGM. The voting rights of Members shall be in proportion to equity share held by them in the paid-up equity share capital of the

Company as of the closing hours of Friday, August 27, 2021 ('cut-off date'). Notice is further given that the Company is providing remote e-voting facility to all its Members to exercise their right to vote on all the resolutions listed in the Notice of AGM and has availed the services of NSDL for providing the facility of VC and electronic voting. Some of the important details regarding electronic voting are provided below

L	EVEN (E Voting Event Number)	116723
	Cut off date for determining entitlement for electronic voting	Friday, August 27, 2021
l	Commencement of remote evoting	Monday, August 30, 2021 at 9:00 A.M. (IST)
L	End of remote e-voting	Thursday, September 02, 2021 at 5:00 P.M. (IST)

The remote e-voting module shall be disabled by NSDL after 5:00 PM. (IST) on September 02, 2021 for voting thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VC and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred for doing so, shall be eligible to vote

The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC but shall not be entitled to cast their votes again

Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes member of the Company after the notice is sent through e-mail and holding shares as of the cut-off date i.e. August 27, 2021 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or Issuer/RTA.

In case of Individual Shareholders holding securities in demat mode who acquires In case of individual shareholders holding securities in demat mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. August 27, 2021, may follow steps mentioned in the Notice the AGM under "Access to NSDL e-Voting system". However, if the Member is already registered with NSDL for remote e-voting then They can use their existing User ID and password for casting the vote.

If the member has not registered email address with the Company/Depository, the member may please follow below instructions for obtaining login details for e-voting

Physical Holding	the Co rnt.hel Name o (front a card), /	Please send your request to the Share Transfer Agent of the Company, M/s. Link Intime India Pvt. Ltd. at rnt.helpdesk@linkintime.co.in providing Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), Aadhar (self-attested scanned copy of Aadhar Card) for registering email address.			
Demat Holding	at Holding Please contact your Depository Participant (DP) and register your email address in your demat account, as per the process advised by your DP.				
		eholders holding securities in demat mode for any in through Depository i.e. NSDL and CDSL.			
LOGIN TYPE		HELP DESK DETAILS			
Individual Shareh holding securiti demat mode with N	es in	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 18001020990 and 1800224430			
Individual Shareholders holding securities in demat mode with CDSL		Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23056738 or 022-23058542-43			
	for Mem	For PNB Housing Finance Limited			
		Sd Sanjay Jai			

Place : New Delhi Date : August 11, 2021	Sanjay Jain Company Secretary and Head Compliance FCS : 2642		Place: Mumbai Date: August 11,	Chief Complia 2021
---	--	--	-----------------------------------	-----------------------



ZEE ENTERTAINMENT ENTERPRISES LIMITED Regd. Office: 18" Floor, A wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, wer Parel, Mumbai 400 013 Tel: 91-22-7106 1234 Fax: 91-22-2300 210

CIN-L92132MH1982PLC028767 Website: www.zee.com INFORMATION REGARDING 39[™] ANNUAL GENERAL

MEETING (AGM) TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) NOTICE OF RECORD DATE & DIVIDEND

NOTICE is hereby given that the 39th AGM of the Equity Shareholders o Zee Entertainment Enterprises Limited (the Company) will be held on Tuesday, September 14, 2021, at 04:30 p.m. IST through VC/OAVM, to transact the businesses, as set out in the Notice convening the AGM o he Company

The AGM will be held through VC/OAVM without physical presence o the members in view of the onging restrictions relating to the COVID-19 pandemic and in compliance with General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, and January 13, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs and other applicable circulars ssued by the Securities and Exchange Board of India.

In compliance with the aforesaid circulars, the Annual Report for the financial year 2020-21 (containing the Notice of AGM) will be sent only in electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/Depository Participants. Annual Report for the financial year 2020-21 (containing the Notice of AGM) will also be made available on the website of the Company at <u>www.zee.com</u>, NSDL www.evoting.nsdl.com, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. T instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. The

Manner of registering/updating email addresses:

To receive the Annual Report for the financial year 2020-21 (containing the Notice of AGM), members holding shares in physical mode are requested to register/update their email addresses by sending a duly signed request letter to the Registrars and Transfer Agents, Link Intime India Private Limited (Link Intime) by providing Folio. No. and Name of members. The members who are holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses with the relevan Depository Participants

Manner of voting at the AGM:

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice convening the AGM.

Dividend & Record Date:

NOTICE is further given that Friday, September 03, 2021, has been fixed as the Record Date for the purpose of AGM and for determining entitlement of Equity Dividend of Rs. 2.50/- per equity share of Re. 1/-each (equivalent to 250% of the Paid-up Equity Share Capital) for the Financial Year 2020-21. Equity Dividend, if approved for the Financia Year 2020-21 will be paid to those equity shareholders whose name appear in the Register of Members of the Company, after giving effect to valid share transmission and transposition requests lodged with the ompany or its Registrar on or before the Record Date i.e. September 03, 2021 and in the list of beneficial owners furnished by National Securities Depository Limited and/or Central Depository Services (India) Limited, in respect of shares held in electronic form, as at the end of the business day on September 03, 2021.

The Equity Dividend will be paid electronically through various online ansfer mode to those members who have updated their bank accoun letails. In the event the Company is unable to pay the Equity Dividend to iny members by electronic mode, due to non-availability of bank ccount details, the Company shall dispatch the dividend varrant/demand draft to such members at their registered addresses.

lembers are requested to update their complete bank details with their Depository Participant where the shares are held in dematerialized node and with Link Intime where the shares are held in physical mode by ending a duly signed request letter mentioning the name. Folio. No. ank account details, self-attested copy of PAN card and cancelled heque leaf.

Nembers may note that as per the Income Tax Act, 1961, as amended by he Finance Act, 2020, dividends paid or distributed by the Compan fter April 01, 2020, shall be required to deduct tax at source (TDS) at the prescribed rates from the dividend to be paid to members, subject to approval of members in the ensuing AGM. The TDS rate would vary epending on the residential status of the members and the document ubmitted by them and accepted by the Company. For the prescribed ates for various categories, the members are requested to refer to the ncome Tax Act, 1961 and amendments thereof. The members are equested to update their Residential Status, PAN, Category, Emai Address, Residential Address with the Company/ Link Intime (in case o hares held in physical mode) and Depository Participant (in case o hares held in dematerialized mode)

For Zee Entertainment Enterprises Limited Ashish Agarwal ance Officer & Company Secretary FCS6669

STOVEC INDUSTRIES LIMITED

Regd. Office: N.I.D.C., Near Lambha Village, Post: Narol, Ahmedabad - 382 405, Gujarat, India. Website: www.stovec.com, e-mail: secretarial@stovec.com, CIN: L45200GJ1973PLC050790 Tel: +91(0)79 - 6157 2300, Fax: +91(0)79 - 2571 0406

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED JUNE 30, 2021

					(R	ls. in Million)
		Quarter end	ed	Half ye	ar ended	Year ended
Particulars	30/06/2021	31/03/2021	30/06/2020	30/06/2021	30/06/2020	31/12/2020
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations (net)	504.51	647.57	171.89	1,152.08	594.25	1,510.23
Net Profit / (loss) for the periods / year (before tax, Exceptional and/or						
Extraordinary items)	89.71	139.26	(11.76)	228.97	47.08	171.62
Net Profit / (loss) for the periods / year after tax (after Exceptional and/or						
Extraordinary items)	68.21	107.13	(7.46)	175.34	38.59	134.63
Total Comprehensive Income for the periods / year [Comprising Profit / (loss) (after						
tax) and Other Comprehensive Income (after tax)]	67.98	109.59	(6.94)	177.57	35.56	132.42
Paid up Equity Share Capital (Face value per share Rs. 10)	20.88	20.88	20.88	20.88	20.88	20.88
Earnings Per Share of Rs. 10 each (not annualised for the quarters and nine						
months):						
a) Basic (Rs.) :	32.67	51.31	(3.57)	83.97	18.48	64.48
b) Diluted (Rs.) :	32.67	51.31	(3.57)	83.97	18.48	64.48

Place: Ahmedabad

Date: August 11, 2021

(1) The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and half year ended June 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 as amended The full format of Linaudited Financial Results for the guarter and half year ender lune 30, 2021 are available on the Company's Website, www.stovec.com and on the BSE website, www.bseindia.com.

For, Stovec Industries Limited Sd/-Shailesh Wani **Managing Director** (DIN: 06474766)

(₹in Lakhs)

RENAISSANCE GLOBAL LIMITED CIN L36911MH1989PLC054498

Regd Office : Plot Nos. 36A & 37, SEEPZ-SEZ, Andheri (East), Mumbai - 400 096.

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

Sr			Quarter Ended		Year Ended
No.	Particulars	June 30, 2021	March 31, 2021		March 31, 2021
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (net)	41,959.76	58,424.03	18,966.71	2,04,735.86
2	Net Profit before tax and Execeptional items	2,799.06	1,957.20	(2,474.81)	5,923.19
3	Net Profit after tax and Execeptional items	2,380.87	1,568.18	(1,775.56)	4,625.52
4	Total Comprehensive Income for the period	1,666.31	1,733.05	4,694.63	15,110.63
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)				
	and other Comprehensive Income (after tax)]				
5	Equity Share Capital (Face Value of ₹10/- each)	1,868.30	1,868.30	1,868.30	1,868.30
6	Earning Per Share EPS (of ₹ 10/- each not annualised)				
	Continuing Operations				
	Basic	12.55	8.17	(9.28)	24.88
	Diulted	12.51	8.09	(9.28)	24.80
	Discontinued Operations				
	Basic	(0.03)	(0.04)	(0.13)	(2.13)
	Diulted	(0.03)	(0.04)	(0.13)	(2.13)
	Continuing and Discontinued Operations				
	Basic	12.52	8.12	(9.41)	22.74
	Diulted	12.48	8.06	(9.41)	22.68

NOTES

The above Unaudited Consolidated Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 11, 2021.

The above is an extract of the detailed format of quarterly / yearly financial results filed with the stock exchanges under 2 Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the quarterly financials results are available on the websites of Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.renaissanceglobal.com.

Key numbers of Standalone Results are as under:

		Quarter Endec	l	Year Ended
Particulars	June 30, 2021 Unaudited	March 31, 2021 Audited	June 30, 2020 Unaudited	March 31, 2021 Audited
Revenue	31,342.26	28,339.60	8,399.82	1,10,476.13
Profit Before Tax	1,467.46	435.01	(1,406.28)	2,569.05
Profit After Tax	1,233.04	524.25	(879.95)	1,921.43
Total Comprehensive income for the period after tax	789.77	568.14	14.62	5,269.85

For RENAISSANCE GLOBAL LIMITED

Place : Mumbai

<u>Preserverencerence</u>

Mutual Funds Aditya Birla Sun Life Mutual Fund

ADITYA BIRLA

Aditya Birla Sun Life AMC Limited(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One World Center, Tower 1, 17th Floor, Jupiter Mill Compound, 841, S.B Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013. Tel.: 4356 8000. Fax: 4356 8110/8111. CIN: U65991MH1994PLC 080811

Record Date for Distribution

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Trustees of Aditya Birla Sun Life Mutual Fund have approved Tuesday, August 17, 2021*, as the Record Date for declaration of distribution under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) options in the following schemes, subject to availability of distributable surplus on the Record Date:

Name of the Schemes	Plans/Options	Quantum of Distribution per unit # on face value of ₹ 10/- per unit	NAV as on August 10, 2021 (₹)
	Regular Plan – Normal IDCW		12.4172
Aditya Birla Sun Life Fixed Term Plan - Series QV (A Close ended Income Scheme)	Direct Plan – Normal IDCW		12.5016
	Regular Plan – Quarterly IDCW		10.7533
	Direct Plan – Quarterly IDCW	The entire distributable surplus at the time of	10.7817
	Regular Plan – Normal IDCW	maturity^ shall be distributed.	11.6773
Aditya Birla Sun Life Fixed Term Plan - Series QW (A Close ended Income Scheme)	Direct Plan – Normal IDCW		11.7636
	Regular Plan – Quarterly IDCW		10.7030
	Direct Plan – Quarterly IDCW		10.7272

The NAV of the schemes, pursuant to pay out of distribution would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

#As reduced by the amount of applicable statutory levy. *or the immediately following Business Day if that day is a non-business day. ^Maturity of the said schemes is August 17, 2021.

All unitholders whose names appear in the Register of Unitholders / Beneficial owners under the IDCW options of the said schemes as at the close of business hours on the Record Date shall be eligible to receive the distribution so declared.

For Aditya Birla Sun Life AMC Limited

(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund)

Sd/-

Date : August 11, 2021 Place : Mumbai

Authorised Signatory

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

عمي معلم المعلم الم



RAJNANDINI METAL LIMITED Regd. Office: 3E-17 B.P. N.I.T. Faridabad - 121001 Harvana (India) Corporate Office: Plot No. 344, Sector 3 Phase II, IMT Bawal - 123501 Haryana (India) Phone: 01284-264194; Email: cfo@rajnandinimetal.com Website: www.rajnandinimetal.com CIN: L51109HR2010PLC040255

STATEMENT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

				(Amount i	n Rs. Lakhs)
			Year ended		
	Deutionland	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
	Particulars	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	18,229.87	19,353.15	5,080.53	63,091.74
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	237.33	228.60	29.35	703.82
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	237.33	228.60	29.35	703.82
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	157.75	163.71	14.47	506.72
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	157.75	163.71	14.47	506.72
6	Paid up Equity Share Capital	1,228.80	1,228.80	614.40	1,228.80
7	Basic EPS (Face Value of Rs. 10/-)	1.28	1.33	0.24	4.12
	Diluted EPS (Face Value of Rs. 10/-)	1.28	1.33	0.24	4.12

Notes

The above stand alone financial results have been reviewed by the audit committee and than taken on record by Board of Directors a their meeting held on 11 August, 2021

The statutory auditors have carried out limited review of the financial results of the company for the guarter ended June 30, 2021 unde regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Statutory Auditors have expresse an unmodified report of the above results.

The Financial results of the Company has been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) notified by the Ministry Of Corporate Affairs under the Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015. Tax expenses include current tax, deferred tax and adjustment of taxes for previous years.

- 5 The Company is not having any subsidiary, associate or joint venture; therefore its has prepared only standalone results as consolidation requirement is not applicable to the company
- The above Financial results are available on the Company's Website www.rajnandinimetal.com
- The Company has assessed the possible impact of Covid-19 on its financial results based on external and internal information available up to the date of approval of these financial results and concluded no adjustment is required in these results. The company continue to monitor the future economic conditions.
- The figures of the previous periods have been regrouped / rearranged / and / or recast wherever found necessary to make ther comparable.

By order of the Board For Rajnandini Metal Limited Sd/ Het Ram Sharma Managing Director DIN: 02925990

Date: August 11, 2021 Place: Faridabad

كمحمد ومعمد ومعمم ومعمد ومعمم ومعمد ومعمم وممم ومممم ومممم ومممم ومممم وم



व्यापार डायरी....

फ्रॅंकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडने २१ हजार कोटी केले परत

मुंबई - फ्रॅंकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडने आज सांगितले की, त्यांनी बंद करण्यात आलेल्या सहा योजनांमधील गुंतवणूकदारांचे आतापर्यंत २१ हजार कोटी रुपये परत केलें आहेत. ही रक्कम २३ एप्रिल २०२० रोजी ॲसेट अंडर मॅनेजमेंटया ८४ टक्के आहे. जेंव्हा कंपनीने सहा म्यूच्यूअल फंड योजना बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. रोखे बाजारात रिडम्शनचा दबाव आणि अपुरी रोख रक्कम यामुळे सहा योजना बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता.

सिगाची इंडस्ट्रीजकडून सेबीकडे आयपीओसाठी अर्ज

मुंबई - सिगाची इंडस्ट्रीज या सेल्युलोजवर आधारित उत्पादन करणाऱ्या कंपनीने बाजार नियामक सेबीकडे आयपीओ अर्थात प्रारंभिक भागविक्रीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. या आयपीओमधून ७६.९५ लाख समभागांची व्रिकी केली जाणार आहे. या आयपीओबाबत सेबीकडून लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

उत्कृष्ट संशोधनाची भारताची क्षमता : ग्राहक कामकाज सचिव

नवी दिल्ली - उत्कृष्ट संशोधनासाठी भारताची पूर्ण क्षमता आहे, असे केंद्रीय ग्राहक कामकाज खात्याच्या सचिव लीना नंदन यांनी आज सांगितले. देशाच्या प्रगतीसाठी वैज्ञानिक विकास करण्याची वेळ आली असून त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. खरा आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी नव्या घडामोडींसाठी भारत सज्ज आहे, भारताची क्षमता आहे, असेही त्या म्हणाल्या.

पदक न मिळणाऱ्या खेळाडूंना मॅनकाईंड देणार ११ लाख रु.

मुंबई - नुकत्याच संपलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात यश न मिळालेल्या २० खेळाडूंना ११ लाख रुपये देण्याचा निर्णय औषध उत्पादन करणारी कंपनी मॅनकाईंड फार्माने घेतला आहे. या खेळाडूंना पदक मिळवण्यात यश मिळाले नसले तरी त्यांच्या परिश्रमाचे आम्हाला कौतुक आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

'हिरो लेक्ट्रो विन'चे स्वीगी'शी सहकार्य करार

मुंबई - हिरो लेक्ट्रो कार्गो' (एचएलसी) आणि भारतातातील आघाडीची मागणीनुसार वितरणसेवा देणारी कंपनी 'स्वीगी' एकत्र येत असून त्या माध्यमातून कार्गो ई-बाईक्स बाजारात दाखल केल्या जाणार आहेत. त्याद्वारे परिपूर्ण अशी अन्न वितरण सेवा देणे शक्य होणार आहे. 'स्वीगी' आपल्या ताफ्यामध्ये इलेक्टिक व्हेईकल्स दाखल करण्याचे नियोजन करत होती. ती आता 'हिरो लेक्ट्रो'ची विन' ही ई-बाईक वापरणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून 'स्वीगी'ने फास्ट डिस्पॅच लॉजिस्टीक्स आणि ए एस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हिरो लेक्ट्रो विन'बरोबर हैद्राबादमध्ये एक प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प सुरु करत आहे.

जे जोशी ग्रुपचा इन्व्हेस्टर्स किलनिकशी सामंजस्य करार

सहा लाख कोटींचे पायाभूत प्रकल्प उभारण्याची सरकारची योजना

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

सरकार ६ लाख कोटी रुपयांचे पायाभूत प्रकल्प उभारण्याची योजना आखत आहे. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि पॉवरग्रीड पाईपलाईन्सचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी लागणारा निधी उभारण्याची योजना सुरु आहे, असे डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट ॲण्ड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट (डीआयपीएएम) सचिव तुहिनकांत पांडे यांनी सांगितले.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) या भारतीय उद्योजकांच्या संघटनेच्या वर्षिक कार्यक्रमात पांडे म्हणाले की, या पायाभूत प्रकल्प उभारणीसाठी बाजार नियामक सेबीची मंजुरी आवश्यकता असून ती प्रक्रिया सुरु आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले होते की, नवे पायाभूत प्रकल्प बांधताना सार्वजनिक पायाभूत



एक पर्याय आहे. राज्य रिफायनरी कंपनी भारत पेट्रोलियम कॉपोरिशन लि. आणि सरकारी एअरलाइन एअर इंडियाला विकण्याची प्रक्रिया सरकार या आर्थिक वर्षाच्या अखेरीस पूर्ण करू शकते.

चालू आर्थिक वर्ष मार्च २०२२ पर्यंत चालेल, त्यापूर्वी या कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. गुंतवणूक व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी ही माहिती दिली. एलआयसी ही

क्रॉफर्ड मार्केट शाखा: – दादा मन्झिल, तळमजला, ६७/६९ मोहम्मद अलि रोड, मुंबई - ४०० ००३. इंडिया, दूर.: ९१-

૦૨૨-૨३४५ ३१९६/०२२-२३४० १७५४/ २३४० १७५५

फॅक्स: ९१–०२२–२३४५ ३१९५

कब्जा सूचना (जंगम/स्थावर मत्ता करीता)

निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ बडोदा**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्श

ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ अन्वये आणि

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्य

अधिकाराचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ (२) अन्वये २१.०५.२०२१ मागणी सचना जारी करू

कर्जदार मे. आरती ट्रेडर्स, श्री. सुरेश लाचमनदास केसवानी (प्रोप्रायटर), सौ. क्रिष्णा सुरेश केसवानी

(हमीदार), श्री. कमल सुरेश केसवानी (हमीदार) यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रू

८,६५,०३,३९१.३०/- (पांच आठ करोड पासष्ट लाख तीन हजार तीनशे एक्याण्णव आणि पैसे तीर

मात्र) १७.०५.२०२१ रोजीस समाविष्ट १७.०५.२०२१ रोजीपर्यंतचे व्याज अधिक त्यावरील न लाव

लेले व्याज रक्कम सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाट

कर्जदार आणि हमीदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे. कर्जदार आणि हमीदार आ

सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, बँक ऑफ बडोदाचे निम्नस्वाक्षर यांनी सिक्युरिटी इंटरेस्त

(इन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता ॲक्टचे कलम १३(४) च्या अन्वये त्याला/तिला प्रदा

केलेल्या अधिकाराचा वापर करून १० **ऑगस्ट. २०२१** रोजी येथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्ज

विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर

मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा बँव

वेबसाईट: www.bankofbaroda.com

ईमेल:crawfo@bankofbaroda.com

कंपनी आहे आणि संपूर्ण पैसा भारत सरकारने गुंतवला आहे.

जीएसटीबाबत बजाज म्हणाले की, अनेक वस्तू आहेत, ज्यावर करांचे दर बदलण्याची आवश्यकता असू शकते, परंतु प्रथम प्रणाली स्थिर करणे आवश्यक आहे. कर दराबद्दल जेव्हा तुम्ही ऑटोमोटिव्ह क्षेत्राबद्दल बोलता, तेव्हा मी खूप सहमत आहे. तुम्ही दुचाकींविषयी बोलत आहात, पण मी म्हणेन की चार चाकींवर आम्ही केवळ २८ टके कर लावत नाही, तर उपकर



देखील लावतो. जो खूप जास्त आहे आणि जसे मी पाहतो, ते आणखी काही वर्षे असेल.

महसूल सचिव म्हणाले, या सर्वांचा उद्योगावर नकारात्मक परिणाम होतो. परंतु मला ही समस्या कशी सोडवायची हे माहीत नाही. ते पुढे म्हणाले की, जीएसटीचे दर मॅक्रो स्तरावर खाली आले असले तरी, खूप उच्च दर खाली आणण्यासाठी एक उपाय शोधण्याची गरज आहे. बजाजने खासगी कंपन्यांना अधिक गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आणि सांगितले की, या कंपन्यांनी त्यांना सरकारकडून कोणते सहकार्य हवे आहे ते सांगावे.

पीएमसी, रुपी बँकेच्या ठेवीदारांनाही हमीचा लाभ मिळणार

नवी दिल्ली - आर्थिक अडचणीत सापडलेल्या पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी), रुपी बँक, गुरू राघवेंद्र बँकसह निर्बंध घातलेल्या २३ या नागरी सहकारी बँकांना देखील ठेवी विमा व पतहमी विधेयकांचा लाभ मिळणार आहे.त्यामुळे या बॅंकांमधील ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम ९० दिवसांमध्ये परत मिळविता येऊ शकेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सीतारामन यांनी लोकसभेत स्पष्ट केले.

दिवाळखोरीचा अर्ज दाखल

निर्मल लाईफस्टाईलबाबत

वृत्तसंस्था/मुंबई

नॅशनल कंपनी लॉ टिब्युनल अर्थात एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठाने मुंबई स्थित रिअल निर्मल इस्टेट डेव्हलपर लाईफस्टाईल लि.ने सादर केलेला दिवाळखोरीचा अर्ज दाखल करुन घेतला आहे.

दिवाळखोरीसंदर्भातील याचिका आयडीबीाय ट्रस्टीशीपने अलटिको कॅपिटल इंडिया लि. यांच्यामार्फत दाखल केला असून कंपनीचे ३ अब्ज रुपयांचे कर्ज थकित आहे.

लवादाने अजित ग्यानचंद जैन यांची कंपनीचे अंतरिम रिझोल्युशन प्रोफेशनल म्हणून नियुक्ती केली आहे. वकील सिमिल पुरोहित यांनी निर्मल लाईफस्टाईल यांचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी लवादाला माहिती दिली की, कंपनीने सर्व कर्जपरवठा केलेल्या बँकांना त्यांच्या दाव्यावर तडजोड करण्याच्या प्रक्रियेत असून त्यांच्याकडे आणखी वेळ मागितला आहे.

कंपनीवर विविध बँकांचे १० अब्ज डॉलरचे कर्ज, अजित ग्यानचंद जैन यांची कंपनीचे अंतरिम रिझोल्युशन <u> प्रोफेशनल म्हणून</u> नियुक्ती

डेव्हलपरवर विविध बँकांचे १० अब्ज रुपयांचे कर्ज आहे. रिझोल्युशन प्रोफेशनल्सकडे संपूर्ण दावे आल्यानंतर या कंपनीवर नेमके किती कर्ज आहे, याचे चित्र स्पष्ट होईल.

कंपनी २०१७ पासून त्यांच्याकडे असलेल्या भूखंडाची विक्री करत आहे किंवा हे भूखंड अन्य बिल्डरांबरोबर विकसित करत आहे. त्यांना रोकड अनुपलब्धता जाणव लागल्यापासून त्यांनी वरील पर्याय

निर्मल लाईफस्टाईल या स्वीकारला आहे.

दिलासा मिळाल्यानंतर व्होडाफोन आयडियाची स्थिती कठीण राहू शकते

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

व्होडाफोन आयडियाच्या रोकड सुलभता विश्लेषणावरुन संकेत मिळतात की, कंपनीसाठी कुठलाही दिलासादायक उपाययोजना करण्यात आली तरी या कंपनीची अवस्था कठीण राहु शकते आणि स्पर्धा करता यावी यासाठी कंपनीत दीर्घकालीन अर्थपूर्ण भांडवली गुंतवणूक गरजेची आहे, असे मत क्रेडिट सूसे ने तयार केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या अहवालात अशी अपेक्षा व्यक्त केली की, दूरसंचार

बैंक ऑफ़ बड़ीदा

Bank of Baroda

ज्याअर्थी,

सांगितले होते.

क्षेत्रातील सध्या असलेल्या आर्थिक संकटानतर दोन खासगी कंपन्या राह किंवा तीन खासगी कंपन्या राह, त्यात एअरटेलचा समावेश नक्की असेल. भारतीय दूरसंचार क्षेत्रात सध्या सरु असलेल्या घडामोडी पाहता गुंतवणूकदार सध्या मूल्यमापन करण्यावर भर देण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांच्या 'एजीआर'संदर्भात दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर कुमारमंगलम बिर्ला यांनी व्होडाफोन आयडियाच्या अकार्यकारी अध्यक्ष आणि अकार्यकारी संचालक पदाचा राजीनामा दिल्याने ही कंपनीची आता निधी उभारण्याची क्षमता नसल्याचा अंदाज व्यक्त

अर्थपूर्ण भांडवली गुंतवणूक गरजेची: क्रेडिट सूसे अहवालातील मत केला जात आहे. तसेच कुमारमंगलम बिर्ला यांनी व्होडाफोन

आयडिया कंपनीला संकटातून बाहेर काढण्यासाठी या कंपनीतील आपला २७ टक्के हिस्सा सरकारकडे जमा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे अशा स्थितीत खासगी दुरसंचार कंपनी एक तर बीएसएनएल किंवा सरकारने घ्यावे, असे चित्र निर्माण झाले आहे. दोन खासगी दरसंचार कंपन्या या क्षेत्रात राहिल्या तर एअरटेलचा बाजारातील हिस्सा ४० टक्के राहण्याची आम्हाला अपेक्षा असून प्रति

ग्राहक सरासरी महसूल हा २०० रुपयांपर्यंत वाढण्याचीही अपेक्षा आहे. असेही या अहवालात नमद केले आहे.

दरम्यान, समभागात रुपांतर करणे हा एक पर्याय व्होडाफोन आयडिया लि. या कंपनीवर असलेला कर्जांचा डोंगर लक्षात घेता या कर्जाच्या रकमेचे समभागात रुपांतर करणे हा एक या समस्येवरील पर्याय असू शकतो, असा सल्ला या कंपनीला कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांची प्रमुख भारतीय स्टेट बँकेने दिला आहे. दूरसंचार खात्याने एसबीआयच्या अधिकाऱ्यांना दूरसंचार कंपन्यांवर असलेला कर्जाच्या ताणासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावले होते.



<u>advanced enzymes</u> **सीआयएन** : एल२४२००एमएच१९८९पीएलसी०५१०१८ **नों. कार्यालय** : सन मॅग्नेटिका, 'ए' विंग, ५ वा मजला, एलआयसी सर्व्हिस रोड, लुईसवाडी, ठाणे

ई-मेल आयडी : investor.grievances@advancedenzymes.com कंपनीची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-व्होटींग आणि

अंतिम लाभांश ह्या बाबतची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, ३१ व्या एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी कंपनीच्या सभासदांची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') बुधवार, ०८ सप्टेंबर २०२१ रोजी स. १०.०० वा. (भा.प्र.वे.) कंपनी अधिनियम, २०१३ व त्या अंतर्गत बनवलेले नियम यांच्या प्रयोज्य तरतुदी सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय, भारत सरकारने जारी केलेली दिनांक ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ०५ मे, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ ची अनक्रमे जनरल सर्क्यलर क. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि ०२/२०२१ (एकत्रित . 'एमसीए सर्क्युलर्स'') व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुपालनात **व्हिडिओ कॉन्फरन्सिंग** (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत होणार आहे.

उपरोक्त एमसीए सर्क्युलर्सच्या आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') ने जारी केलेल्या १२ मे, २०२० दिनांकीत सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी२०२०/७९ आणि १५ जानेवारी, २०२१ दिनांकीत सर्क्युलर क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ ला अनसरून ज्यांचे ईमेल ॲडेसेस कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस, कडे नोंदवले आहेत त्या सभासदांना ३२ व्या एजीएम ची . मचना आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी वार्षिक अहवाल (''वार्षिक अह

मुंबइ – ज जाशा समूहान नुकताच इन्व्हस्टस क्लिनिकबरोबर भागीदारीची घोषणा केली आहे. धोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट रीजन (डीएसआयआर) प्रकल्प बुकिंगसाठी मोक्याचा आणि विशेष विक्री एजंट म्हणून काम करेल. जे जोशी इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने २०२१ मध्ये राष्ट्रीय गौरव पुरस्कार जिंकला आहे. स्टील राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान मिळाला होता. जे जोशी ग्रुपचे डॉ. जिग्नेश जोशी आणि इन्व्हेस्टर्स क्लिनिकचे संचालक सनी कत्याल यांनी भागीदारीसाठी अटी व शर्ती ठरवून सामंजस्य करारावर हस्ताक्षर केले.

सिग्निफायने केला स्मार्ट वाय-फाय इकोसिस्टीमचा विस्तार

नवी दिल्ली- सिग्निफायने फिलिप्स स्मार्ट वाय-फाय इकोसिस्टीमच्या विस्ताराची घोषणा केली. २०१९ मध्ये बाजारात दाखल केलेल्या या उत्पादनश्रेणीमध्ये स्मार्ट बल्ब्जचा समावेश होता. त्यात आता स्मार्ट एलईडी डाउनलायटर, टी-बल्ब, टी-बीमर आणि बॅटन अशा नव्या उत्पादनांची भर पडली आहे.

भारत सरकार मंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २, बंगळुरु १ ला मजला, जीवन मंगल इमारत क्र. ४, रेसिडन्सी रोड, बंगळुरु- ५६० ०२५. विक्रीची उद्घोषणा मांडण्याकरिता सूचना आरसी क. ८३६/२०१९ (ओ.ए.क. ११/२०१८) सिंडिकेट बॅक (आता कॅनरा बॅक), एसएएम शाखा, बंगळुरु द्वारे प्रतिनिधीत्व ...अर्जदार बँक/ प्रमाणपत्र धारव विरूध्द मे. नादर गोट फार्म आणि अन्य ..प्रतिवादी/प्रमाणपत्र ऋणको मे.नाद्र गोट फार्म, प्रतिनिधित्व द्वारा त्यांचे प्रोप्रायटर श्री. जयकर सी करिआना, र/येथे नादूर गाव आणि पोस्ट उटपी जिल्हा २. श्री. सिडनी जे कारिआना, श्री. जयकर सी. कारिआना यांचा मुलगा, र/येथे: क्र. ३-बी/१२०१, ग्रीन एकर्स, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०० ०४३. **३. श्री. स्टेफन जे. कारिआना**, श्री. जयकर सी. कारिआना यांचा मुलगा, र/येथे: क्र. ए/७०१, वसथा प्रकाश ७ बंगला, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०० ०५८. ४. सौ. सरोजिनी कारिजाना, श्री. जयकर सी. कारिआना यांची पत्नी, र/येथे: नादूर गाव आणि पोस्ट उदुपी ..प्रमाणपत्र कर्जदाग जिल्हा . ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, बंगळूरु यांनी काढलेल्या २९.०७.२०१९ दिनांकीत ओ.ए. क्र. ११/२०१८ मध्ये प्रमाणपत्र क्र. आरसी क्र. ८३६/२०१९ मधील वसुली प्रमाणपत्र निर्गमित केले होते. निम्नस्वाक्षरीकारांनी खालील उल्लेखित मिळकत विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. ज्याअर्थी तुम्ही रक्षम चुकती केलेली नाही आणि निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद मिळकत जप्त केली आणि तिच्या विक्रीचे आदेश दिले. तम्हाला याद्रारे कळविण्यात येते की विक्रीची उदघोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता सदर सचन दिनांकापासून पंधरा दिवसानंतर निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला उद्घोषणा मांडणीमध्ये सहभागी होण्याकारेता आणि सद्र मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बोजा, प्रभार, दावे किंवा दायित्वे निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे. मिळकतीचे विस्तृतीकरण

I	नादूर गाव, उडुपी तालूका, उदुपी जिल्हा येथे स्थित परिशिष्ट मिळकत.									
I	अनु	स.क्र.	विस्तारित		वेस्तारित सीमाबद्ध			द		
I	क्र.		एकर्स	सेंट्स	पूर्व	पश्चिम	उत्तर	दक्षिण		
I	\$	७५/पी२	80	00	स.क्र.८४/१	सदर सक्र चा भाग	स.क्र. ८४/१	स.क्र. ८४/१		
I	\$	७५/पी१	۶	38	सदर सक्र चा भाग	स.क्र. ८४/१	स.क्र. ८४/१	स.क्र. ८४/१		
I	ş	૬.५	?	ૡૡ	सदर सक्र चा भाग	स.क्र. ८४/१	स.क्र. ८४/१	स.क्र. ८४/१		

क. ८४/१ सदर मुंबई येथे **२३ मार्च, २०२१** रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्यासह दिले सही/- वसुली अधिकारी॥ कर्ज वसली न्यायाधिकरण क्र. ॥, बंगळूर

ऑफ बडोदाच्या रु. ८,६५,०३,३९१.३०/- (पाच आठ करोड पासष्ट लाख तीन हजार तीनशे **याण्णव आणि पैसे तीस मात्र) १७.०५.२०२१** रोजीस समाविष्ट १७.०५.२०२१ रोजीपर्यंतचे व्याज अधिक त्यावरील न लावलेले व्याजाच्या अधीन राहील

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुदींनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

<u>स्थावर मिळकतीचे वर्णन</u> श्री. सुरेश लाचमनदास केसवानी यांच्या नावे प्लॉट क्र. सी-१, पालकी, सर्व्हे क्र. १९६, हिस्सा क्र ३-पी, एनए जमीन मोजमापित क्षेत्र अंदाजे ४००० चौ.फु. ३७१.७५ चौ.मीटर्सशी संलग्न (तळ अधिक पहिला मजला ७५०० चौ.फू.) गाव सोनाले, तालूका भिवंडी, जिल्हा ठाणे आणि उप विभाग आणि उप नोंदणीकृत जिल्हा भिवंडी आणि जिल्हा आणि नोंदणीकृत जिल्हा ठाणे.

	सही/-
	(एम एच खान)
दिनांक : १०.०८.२०२	बँक ऑफ बडोदा
ठिकाण : मुंबई	क्रॉफर्ड मार्केट शाखा



सेक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतदींसह वाचत सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना . पर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जटार आणि हमीटार यांना याटारे सचना टेण्यात येते की. कॅनरा बॅंकच्या

प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा **प्रत्यक्ष कब्जा** घेतला होता त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्य खालील स्थावर मिळकती, **मे. विनिता इंटरनॅशनल,** शॉप क्र. १२७, १२८, १६३ आणि १६४, २रा मजला, अशोका शॉपिंग सेंटर, एल.टी. मार्ग, गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल कॉम्प्लेक्स, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई-४००००१ गंच्याकडून कॅनरा बँकेला रु. ३,७३,४७,१६४.२० (३१.१२.२०१९ रोजीस अधिक ०१.०१.२०२० े जाते कुर्श के ति का का ति के सुरक्ष के स्वर्थ के सुरक्ष के सुरक्ष के सुरक्ष के सुरक्ष के सुरक्ष के सुरक्ष के विगेषसून पुढील व्याज आणि प्रभार) च्या वसुलीसाठी ३१.०८.२०२१ रोजी 'जसे आहे जेथे आहे' आणि 'जसे आहे जे आहे' तत्त्वाने विकल्या जातील.

अनु. क्र.	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत (रू. मध्ये)	इसारा अनामत रक्कम (रू. मध्ये)
<i>§</i> .	श्री. प्रतीक नंदकिशोर मनियार यांच्या नावे शॉप क्र. १२७, १२८, १६३ आणि १६४, २ रा मजला, अशोका शॉपिंग सेंटर, एल टी मार्ग, जी. टी. हॉस्पिटल कॉम्प्लेवस, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई-४००००१, मांजमापित १९५ ची. फू. प्रत्येकी (बिल्ट अप)	७६,३०,०००/-	७,६३,०००/-

इसारा अनामत रक्कम ३०.०८.२०२१ रोजी किंवा त्यापूर्वी सायं. ५.०० पर्यंत जमा करावी इअर चे तपशील आणि इतर कागदपत्र सेवा पुरविठादाराँस ३०.०८.२०२१ **रोजीस किंवा पूर्वी सायं**. ५.०० **पर्यंत** सादर करावेत.

प्राधिकृत अधिकाऱ्यांची आगाऊ वेळ ठरवून मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख १९.०८.२०२१. बँकेकडे कागद्पत्र जमा करण्याची तारीख ३०.०८.२०२१ सायं. ५.०० पर्यंत

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये . रविण्यात आलेल्या लिंक 'ई–ऑक्शन' पाहावे किंवा श्री. प्रदीप पद्मन, मुख्य व्यवस्थापक , कॅनरा बँक, एआरएम-॥ ब्रांच, मुंबई (दू. क्र. (०२२) २२६५११२८/२९/ मो. क्र. ७६३९२३६६७०) किंवा श्री. संजीत कुमार (मो. क्र. ८७९७८६०२९६) इमेल आयडी : cb6289@canarabank.com येथे कोणत्याही । दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. किंवा सेवा पुरवठादार मे. सी १ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार, फेझ–२, गल्फ पेट्रोकेम इमारत, इमारत क्र. ३०१, गुरंगाव, हरियाणा, पिन : १२२०१५, (संपर्क क्र.+९१ १२४ ४३०२०२०/ २१/ २२/ २३/ २४, Support@bankeauctions.com; hereesh.gowda@c1india.com, संपर्क व्यक्ती श्री. हरेश गोवडा (मोबाईल क्र. ९५९४५९७५५५)येथे संपर्क साधावा.

	सही/-
दिनांक : १०.०८.२०२१	प्राधिकृत अधिकार
ठिकाण : मुंबई	कॅनरा बॅंक, एआर [ॅ] एम-II ब्रांच



वरील सर्क्यलर्सच्या अनपालनांत. आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचा वार्षिक अहवाल (एजीएमची सूचना समाविष्ट असलेला) ज्यांचे ईमेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् कडे नोंदवले असतील त्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवले जाईल. आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचा वार्षिक अहवाल (एजीएमची सूचना समाविष्ट असलेला) कंपनीची वेबसाईट www.zee.com एनएसडीएल ची www.evoting.nsdl.com बीएसई लिमिटेड ची www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ची www.nsein dia.com येथे सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल. एजीएम मध्ये सामील होणसाठीचे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत.

ऑफ इंडिया ने जारी केलेल्या अन्य प्रयोज्य सर्क्युलर्स च्या अनुपालनांत एजीएम सभासदांच्या

ईमेल ॲड्रेसेस नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची पद्धत :

प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होईल.

. आर्थिक वर्ष २०२०–२१ साठीचा वार्षिक अहवाल (एजीएमची सूचना असलेला) प्राप्त करण्यासाठी प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कपया सभासदांचे नाव आणि फोलिओ क्र. पुरवून रजिस्ट्रार्स अँड ट्रान्स्फर एजंटस्, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाईम) ला एक रितसर स्वाक्षरी केलेले विनंती पत्र पाठवून त्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवावेत/अद्ययावत करावेत. डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदानी कृपया संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिंपटस् कडे त्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवावेत/अद्ययावत करावेत. एजीएम मध्ये मतदानाची पद्धत :

सभासदांना इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत एजीएमच्या सचनेत मांडलेल्या कामकाजावर दरस्थपणे किंवा एजीएम मध्ये त्यांचे मत देण्याची एक संधी असेल. डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवले नसतील त्या सभासदांसाठी दूरस्थपणे किंवा एजीएम मध्ये मतदानाची पद्धत एजीएम निमंत्रणाच्य सचनेत दिलेली आहे.

लाभांश आणि रेकॉर्ड डेट :

पुढे सूचना देण्यांत येते की, एजीएम आणि आर्थिक वर्ष २०२०–२१ साठी प्रत्येकी रु. १/– च्या दर समभागावर रु. २.५०/- च्या (भरणा झालेल्या समभाग भांडवलाच्या २५% इतका) इक्विटी लाभांशाची हक्कदारी ठरवण्याच्या कारणास्तव रेकॉर्ड डेट म्हणून शुक्रवार ०३ सप्टेंबर, २०२१ ही तारीख मुक्रर केली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीच्या इक्विटी लाभांशास मंजरी मिळाली तर, ०३ सप्टेंबर, २०२१ ह्या रेकॉर्ड डेट रोजी किंवा त्यापूर्वी कंपनी किंवा तिच्या रजिस्ट्रार कडे नोंदवलेल्या सर्व वैध शेअर हस्तांतरण आणि स्थानांतरण विनंत्यांना परिणाम स्वरुप दिल्यावर कंपनीच्या सभासदांच्या नोंदवहीत आणि ०३ सप्टेंबर, २०२१ रोजीस कामाच्या दिवसाच्या अखेरीस इलेक्ट्रॉनिक स्वरुपात धारण केलेल्या शेअर्सच्या संबंधात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि/किंवा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ने सादर केलेल्या लाभार्थी मालकांच्या सूचिमध्ये ज्यांचे नाव असेल त्या समभागधारकांना प्रदान केला जाईल.

ज्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्ययावत केले असतील त्या सभासदांना वेगवेगळ्या ऑनलाईन ट्रान्स्फर माध्यमातून इलेक्ट्रॉनिक स्वरुपात इक्विटी लाभांश प्रदान केला जाईल. बॅंक खाते तपशील उपलब्ध नसल्याकारणाने इलेक्ट्रॉनिक स्वरुपांत कोणत्याही सभासदांना इक्विटी लाभांस प्रदान करणे कंपनीला शक्य झाले नाही तर कंपनी त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यांवर अशा सभासदांना डिव्हीडंड वॉरंट/डिमांड ड्राफ्ट पाठवेल.

डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात धारण केलेल्या शेअर्स साठी सभासदांनी कृपया त्यांचे संपूर्ण बँक तपशील त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे आणि प्रत्यक्ष स्वरुपात धारण केलेल्या शेअर्स साठी त्यांचे नाव, फोलिओ क्र, बँक खाते तपशील, पॅन कार्ड ची स्व-साक्षांकित प्रत आणि रद्द केलेल्या धनदेशाचे पान यासह एक रितसर स्वाक्षरी केलेले विनंती पत्र पाठवून लिंक इनटाईम कडे अद्ययावत कगवेत

सभासदांनी ध्यानांत ठेवावे की, फायनान्स ॲक्ट, २०२० ने सुरक्षित आयकर अधिनियम, १९६१ नुसार ०१ एप्रिल, २०२० नंतर कंपनी कडून प्रदान किंवा वितरित केलेल्या लाभांशासाठी कंपनीने आगामी एजीएम मध्ये सभासदांच्या मंजुरी अधीन सभासदांना प्रदान केल्या जाणाऱ्या लाभांशामधून विहित दरांनी उद्गम कर कापणे (टीडीएस) आवश्यक आहे. सभासदांचा निवासी दर्जा आणि त्यांनी सादर केलेल्या व कंपनीने स्विकारलेल्या दस्तावेजांच्या आधारे टीडीएस दर बदलते असतील. वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी विहित दरांसाठी सभासदांनी कृपया कंपनी/लिंक इनटाईम कडे (प्रत्यक्ष स्वरुपात धारण केलेल्या शेअर्सच्या बाबतीत) आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे (डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात धारण केलेल्या शेअर्सच्या बाबतीत) त्यांचा निवास दर्जा, पॅन, प्रवर्ग, ईमेल ॲड्रेस, निवासी पत्ता अद्ययावत करावा.

	झी एन्टरटेन्मेंट एंटरप्रायजेस लिमिटेड साठी
	आशिष अगरवाल
ठिकाण ः मुंबई	मुख्य अनुपालन अधिकारी आणि कंपनी सेक्रेटरी
दिनांक : १९ ऑगस्ट, २०२१	एफसीएस६६६९

इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवल्या जातील. ३२ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.advancedenzymes.com वर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस् (www.bseindia.com व www.nseindia.com) वर उपलब्ध करून दिले जाईल.

एजीएम ची सूचना/वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी आणि/किंवा ह्या सूचनेत मांडलेल्या ठरावांवर ई-व्होटींगसाठी लॉगीन क्रेडेन्शिअल्स मिळवण्यासाठी ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवलेले नसतील त्या सभासदांकरिता ई-मेल ॲड्रेसेस नोंदवण्याची पद्धत

प्रत्यक्ष पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया फोलिओ क्र., सभासदांचे नाव, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (पुढील व मागील), पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड कॉपी) आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड कॉपी) सारख्या आवश्यक तपशिलांसह विनंती ई-मेल ने cs@advancedenzymes.com वर पाठवावी.

डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपटस्कडे नोंदवावेत. पुढे, डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या अशा सभासदांसाठी ज्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवलेले नाहीत ते डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी व क्लायंट आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा कन्सॉलिडेटेड अकाऊंट स्टेटमेंटची प्रत, पॅन (पॅन कार्ड ची स्व-साक्षांकित स्कॅन कॉपी), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड कॉपी) यासह एक विनंती cs@advancedenzymes.com वर पाठवून रिमोट ई-व्होटींगसाठी लॉगीन क्रेडेन्शिअल्स मिळवू शकतात.

ह्यास पर्याय म्हणून भागधारक/सभासद वरील दस्तावेज पुरवून ई-व्होटींगसाठी युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याकरिता evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवू शकतात.

रिमोट ई-व्होटींग मार्फत (इलेक्टॉनिक पद्धतीने) मत देण्याची पद्धत : सभासटांना रिमोट ई-व्होटींग सिस्टीम मार्फत एजीएमच्या सचनेत मांडलेल्या कामकाजावर त्यांची मते देण्याची सुविधा असेल. सदर रिमोट ई-व्होटींग सुविधा पुरवण्यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') च्या सेवा नियुक्त केल्या आहेत.

ई-व्होटींग कालावधी आणि एजीएम मध्ये रिमोट ई-व्होटींग मार्फत मत देण्याकरिताची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत प्रवली जाईल, जी कंपनीच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध केली जाईल. ०१ सप्टेंबर, २०२१ (''कट-ऑफ डेट'') ह्या कट-ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष किंवा डिमटेरिअलाईज्ड पद्धतीने कंपनीचे शेअर्स धारण करणारे सभासद इलेक्टॉनिक पद्धतीने मतदानाची सविधा वापरण्यास हक्कटार असतील. कोणत्याही व्यक्तीने कंपनीकडून सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून ती सभासद झाली असेल आणि ०१ सप्टेंबर. २०२१ ह्या कट–ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल त्यांनी एजीएमच्या सूचनेत सांगितल्याप्रमाणे ई-व्होटींगची तीच प्रक्रिया अनसरली पाहिजे.

एजीएम मध्ये घोषित झाल्यास आर्थिक वर्ष २०२०-२१ अंतिम लाभांशाकरता सभासदांची हक्कदारी ठरवण्यासाठी रेकॉर्ड डेट म्हणून कंपनीने बुधवार, ०१ सप्टेंबर, २०२१ ही तारीख ठरवली आहे. सभासदांनी ध्यानांत ठेवावे की, तुमच्या कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर रु. ० ९०/-म्हणजेच ४५% दराने अंतिम लाभांशास मंजुरी देऊन शिफारस केली जो एजीएममध्ये सभासदांच्या मंजुरीअधीन असेल. सभासदांनी मंजुरी दिल्यास लाभांश १० सप्टेंबर, २०२१ रोजी किंवा त्यानंतर ज्यांच नावे ०१ सप्टेंबर, २०२१ रोजीस सभासदांच्या किंवा लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत असतील त्यांना ज्या सभासदांनी त्यांचे बँक खाते तपशील आद्यतन केले आहेत त्यांना विविध ऑनलाईन टान्स्फर प्रकारे एजीएमच्या सचनेत दिल्याप्रमाणे प्रदान केला जाईल. जेथे इलेक्टॉनिक पद्धतीने लाभांशाचे प्रदान करणे शक्य व्हावे ह्यासाठी सभासदांचे ईसीएस मॉडेल्स नसेल तेथे यथावकाश लाभांश वॉरंट/डाफ्टस्/चेक्स पाठवले जातील

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश प्राप्त करण्यासाठी मँडेट नोंदवण्याची पद्धत :

सभासदांनी कृपया त्यांचे संपूर्ण बँक तपशील आद्यतन करावेत. जेथे कंपनीचे शेअर्स सभासदांनी डिमटेरिअलाईज्ड पद्धतीने धारण केले असतील तेथे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे बँक खाते तपशील कपया आद्यतन करावेत आणि जेथे सभासदांनी प्रत्यक्ष पद्धतीने कंपनीचे शेअर्स धारण केले असतील तेथे सभासदांनी कपया नाव, फोलिओ क्रमांक, बँक खाते तपशील, पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रत आणि कंपनीच्या सभासदाचे (पहिले भागधारक) प्रि-प्रिंटेड नाव असलेले एक रह केलेले चेकचे पान जोडून स्वाक्षरी केलेल्या विनंतीपत्राची स्कॅन कॉपी पाठवून rnt.helpdesk@linkintime.co.in येथे लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीच्या रजिस्टार अँड टान्स्फर एजंटस कडे बँक खाते तपशील आद्यतन करावेत.

सभासदांना ठाऊक असेल की, फायनान्स ॲक्ट, २०२० ने सुधारित आयकर अधिनियम, १९६१ ('आयटी ॲक्ट') च्या प्रयोज्य तरतुर्दीनुसार ०१ एप्रिल, २०२० पासून एजीएम मध्ये सभासदांनी मंजर केल्यास लाभांशा मधून उदगम कर कापण्याचे ('टीडीएस') कंपनीवर बंधन आहे. कंपनीला सुयोग्य टीडीएस दर ठरवणे शक्य व्हावे म्हणून सभासदांनी कृपया एजीएमच्या सूचनेत जोडल्या जाणाऱ्या लाभांश वितरणावरील टीडीएस वरीले टीप आणि आयटी ॲक्ट (सधारित) च्या प्रयोज्य तरतूदी पाहाव्यात आणि सभासदांसाठी आवश्यक असणारे प्रयोज्य दस्तावेज सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१ रोजी किंवा त्यापर्वी सादर करावेत.

	ॲडव्हान्स्ड एन्झाईम टेक्नॉलॉजीज लिमिटेड साठी
	सही/-
ठिकाण ः ठाणे	संजय बसंतानी
दिनांक : १० ऑगस्ट, २०२१	कंपनी सेक्रेटरी अँड हेड-लिगल